



CIN L51900MH1985PLC036665

Email Id: infosec@cupidstrade.com Website: www.cupidstrade.com

Registered office address: Shop No. 52, V Mall, Gayatri Nagar, Asha Nagar, Kandivali East, Mumbai-400101.

To,
Department of Corporate Services,
BSE Limited
P J Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Date: 14.02.2023

SCRIP CODE: 512361

ISIN: INE108G01010

Sub: Newspaper Advertisement under Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the newspaper advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2022 published in "Financial Express" English newspaper and "Mumbai Lakshadweep", Marathi newspaper.

Kindly take into your record and acknowledge.

Thanking you,

Yours sincerely,

For Cupid Trades and Finance Limited

KRISHNA KANT

JHULAIRAM MAURYA

Digitally signed by KRISHNA
KANT JHULAIRAM MAURYA
Date: 2023.02.14 14:56:34
+05'30'

Mr. Krishna Kant Maurya

Managing Director (DIN: 09360287)

ENCL:

Copy of e- newspaper

रुब्रा मेडिसिन्स लि. च्या वित्तीय वर्षाच्या अंदाजाबाबतचे निवेदन

मुंबई, दि. १३ : क्रेसांडा सोल्यूशन्स लि. या आयटी सोल्यूशन्स, डिजिटल मीडिया व आयटी सक्षम सेवा प्रदान करणाऱ्या अग्रगण्य कंपनीने १० फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत श्री. मनोहर अय्यर यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच बोर्डने श्री. सौगत महापात्रा यांची संचालक व चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. मनोहर अय्यर यांना डेल, अॅसेचर, कॅंपको, कॅंपजेमिनी व एसी नेल्सेन यांसारख्या कंपन्यांशी संलग्न असण्याचा २२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. भारत, यूएस, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व आग्नेय आशियामध्ये फिनटेक, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, टेलिकॉम, आयटी, फार्मा, बँकिंग आणि हॉस्पिटॅलिटी



डोमेनमध्ये मोठे उपक्रम, डिजिटल सेंटर्स आणि स्टार्ट-अप चालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. क्रेसांडा बोर्डने १० फेब्रुवारी २०२३ रोजी श्री. सौगत महापात्रा यांची संचालक आणि चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. श्री. महापात्रा हे बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये १९ वर्षांचा अनुभव असलेले एक कुशल लीडर आहेत, त्यांचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि वितरण

उद्योगांमध्ये फायदेशीर व्यवसाय वटिकल आणि भागीदार इकोसिस्टम स्थापन करण्याचा प्रमाणित व्हॅक रेकॉर्ड आहे. श्री. महापात्रा हे आयबीएम, झोराक्स, सॅमसंग, सिमन्स, डॅनॉल्टा सिस्ट मॅन्, नेटऑप सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांशी संलग्न आहेत. श्री. मनोहर अय्यर आणि श्री. सौगत महापात्रा यांचे कौशल्य व मार्गदर्शनासह क्रेसांडा एका गौरवशाली प्रवासाला निघण्यास तयार आहे, तसेच या जोडीची तंत्रज्ञानाप्रती कौशल्य व आवड पाहता अनेक नवीन हाय-टेक प्रकल्प आणि सेवा सादर करण्यास तयार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रावर भर देत क्रेसांडा आपल्यास भावी व्हर्टिकोनाबाबत खूप आशावादी आहे. वीएसई सूचीबद्ध क्रेसांडा सोल्यूशन्स लिमिटेड सॉफ्टवेअर सेवा

प्रदान करण्यासोबत एआय/एम मध्ये विशेषीकृत आहे. मोठ्या एल, डिजिटल मीडिया सेवा संस्थात्मक संधी उपलब्ध करून आणि माहिती तंत्रज्ञान देण्यासाठी कंपनीने आपल्या सक्षम सेवा (आयटीईएस) तंत्रज्ञान ऑफरिंगमध्ये प्रवास सुरू केला आहे. नाविन्यता आणण्यासाठी, त्या विस्तारित व एकीकृत करण्यासाठी परिवर्तनाचा प्रवास सुरू केला आहे.

इंडसोया लिमिटेड

CIN: L67120MH1980PLC023332
नोंदणीकृत कार्यालय : एमएच-५, वडल, प्लॉट-३५५/३५९, ३५५, एशियाड मार्केट बिल्डिंग, शेख मेमन स्ट्रीट, काळनांदेी मुंबई-४००००२
दूरध्वनी क्र.: ०२२-२२८५२७९६ ई-मेल: info@indsoya.com वेबसाईट: www.indsoya.com

अ. क्र.	वर्ष	३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या एकात्रित अलेखापरिष्कृत वित्तीय निकषांचा अहवाल (रु. लाखात)					
		संपलेली तिमाही ३१-१२-२०२२ (अलेखापरिष्कृत)	संपलेली तिमाही ३०-०९-२०२२ (अलेखापरिष्कृत)	संपलेली तिमाही ३१-१२-२०२१ (अलेखापरिष्कृत)	संपलेली सहाय्य कालावधीसाठी ३१-१२-२०२२ (अलेखापरिष्कृत)	संपलेली सांगित कालावधीसाठी ३१-१२-२०२१ (अलेखापरिष्कृत)	संपलेली वर्ष ३१-१२-२०२२ (लेखापरिष्कृत)
१	कार्यचलनावतून एकूण उत्पन्न	१.०२	०.७२	१६२.१९	३.२४	२२८.६९	२४८.६६
२	कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)अल्पसंख्याक व्याज आणि नफा/तोट्यातील भागीदारांचा हिस्सा	-०.२	-१.१७	३.२९	-४.२	६.५५	६.३६
३	एकूण सर्वसाधारण उत्पन्न	-०.२	-१.१७	२.४६	-४.२	६.५५	६.३६
४	समभाग भांडवल (पूर्ण भरलेले मुख्य रू.५/- प्रत्येक)	२०	२०	२०	२०	२०	२०
५	इतर समभाग	-	-	-	-	-	९९.३२
६	उत्पन्न प्रतिभाग (दरमिनीमूल्य रु.१०/- प्रत्येकी) (चालू आणि खंडित कार्यचलनावसाठी) - मूळ आणि सैमिकृत	-०.०५	-०.२९	०.६९	-१.०५	१.६४	१.५९
७	उत्पन्न प्रतिभाग (दरमिनीमूल्य रु.१०/- प्रत्येकी) (चालू आणि खंडित कार्यचलनावसाठी) - मूळ आणि सैमिकृत	-०.०५	-०.२९	०.६९	-१.०५	१.६४	१.५९

नोंद: १) वरील सेधी (सूचीबद्ध आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वप्न्याचा उतारा आहे. आर्थिक निकालाचे संपूर्ण स्वप्न ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेली तिमाही स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.indsoya.com) उपलब्ध आहे.

उत्तर प्रदेशातील जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रगतीची भरधाव गती - पियुष गोयल

लखनौ, दि. १३ : उत्तरप्रदेशात लाखो, करोडोच्या गुंतवणुकीची हमी मिळाली आहे आणि हे शक्य झाले ते राज्यातील प्रामाणिक शासन आणि सुरक्षित वातावरण यामुळे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लखनौ येथे उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेला संबोधित करताना केले.

उत्तर प्रदेशातील जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रगतीची भरधाव गती आपल्याला पहावयास मिळत आहे ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थ नेतृत्वामुळे असे सांगत त्यांनी प्रगतीपाधार वेग घेतलेल्या उत्तर प्रदेशाला आता कोणीही थांबवू शकत नाही असे म्हटले. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशाने केलेल्या प्रगतीमुळे प्रामाणिक सरकार, लोककल्याणासाठी कामे करणारे सरकार, गैरकृत्यांना धारा न देणारे सरकार आवश्क तो महसूल सुनिश्चित करत राज्याला नव्या यशोशिखरावर नेऊ शकते हे दिसून आले, असेही उद्गार गोयल यांनी काढले.

भारताने गतवर्षी तीन महत्वाचे मुक्त व्यापार करार केले आणि यावर्षीही दोन ते तीन मुक्त व्यापार करार होतील, अशी अपेक्षा असल्याचे गोयल यांनी सांगितले. सर्व राज्यांनी निर्यात ही सामाजिक जबाबदारी मानावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते आणि या कामी उत्तर प्रदेशाने पुढाकार घेतला, असे गोयल म्हणाले.

रोज वाचा 'द. मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that (1) Mrs. Manjula Arvind Jogadia, (2) Mr. Kketan Arvind Jogadia and (3) Mr. Abhishek Arvind Jogadia, being wife (joint owner) and sons of late Mr. Arvind Laxman Jogadia, who passed away on 31.10.2015, and who was joint owner of a Flat No. 2, Ground Floor, admeasuring 25.56 Sq. mtrs. Build up area, in the society known as "The Bank of Maharashtra staff 'Daulat' CHS Ltd.", situated at Daulat Nagar, Road No. 9, Borivali (East), Mumbai-400066 together with his shares, have agreed to sell the said Flat together with his shares as a legal heirs and representative of late Mr. Arvind Laxman Jogadia. Any person or persons claiming any right, title, interest or claim in respect of the above mentioned property in any manner or otherwise is hereby called upon to notify their claim/s in writing to the undersigned at the address given herein below along with supporting documentary evidence within 15 days from the publication of this Notice, failing which all or any such claim/s shall be deemed to have been voluntarily waived or abandoned. Sd/- (Yogita Y. Bandal) Advocate Shop No.10, Dattani Apartment, Parekh Nagar, S.V. Road, Kandivali (W), Mumbai-400067

Libas Consumer Products Limited
(formerly known as Libas Designs Limited)
CIN: L18101MH2004PLC149489
Regd. Off.: 401, 4th Floor, Cecent Royale, Off New Link Road Lokhanwala Complex, Andheri (West), Mumbai-400053, Phone: +91 22 4976 7404/7396, Website: www.libasdesigns.com, E-Mail: cs@libas.co.in
NOTICE OF POSTAL BALLOT/E-VOTING TO THE MEMBERS
Pursuant to Section 110 read with Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, and No. 17/2020 dated April 13, 2020, in relation to extension of framework "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by Covid-19", and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Regulation 44 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of Postal Ballot seeking consent of the members by voting through electronic mode ("remote e-voting") for items as set out in the Postal Ballot Notice dated December 28, 2022, has been sent by e-mail on Monday, February 13, 2023, to those Members who have registered their e-mail addresses with the RIA or with their Depository Participants (DP) (in respect of shares held in dematerialized form) and made available to the Company by the respective Depositories as on the cut-off date i.e. February 10, 2023. The requirement for sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with under above referred MCA Circulars. The communication of the assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only. The Company is pleased to provide remote e-voting facility to all the members, to enable them to cast their vote electronically through National Securities Depository Limited ("NSDL"). The remote e-voting period commences on Tuesday, February 14, 2023 at 09:00 A.M. (IST) and ends on Wednesday, March 15, 2023 at 5:30 P.M. (IST). The e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Members who have not received email of Postal Ballot Notice may write an email to cs@libas.co.in with subject as "Postal Ballot Notice" and obtain the same. Those members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company, may register their email address by providing the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), (PAN self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@libas.co.in. Those Members holding shares in demat form whose email addresses are not registered with the Company or their DP, may register their email address by providing their DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@libas.co.in. The Notice of Postal Ballot along with instructions for remote e-voting is also available on the Company's website at www.libasdesigns.com, website of the stock exchanges - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of the NSDL at https://evoting.nsdl.com in case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Download section of https://www.evoting.nsdl.com. Members may also write to the Company Secretary at the email ID cs@libas.co.in with subject as "Postal Ballot Notice". The Board of Directors of the Company have appointed M/s. SARK & Associates, Company Secretaries, as Scrutinizer to ensure that the postal ballot process is conducted in a fair and transparent manner. The Result of Postal Ballot will be declared on or before Friday, March 17, 2023 5:00 p.m. and will be placed along with the Scrutinizer's Report on the website of Company (www.libasdesigns.com) and NSDL (https://evoting.nsdl.com) as mentioned above, besides being communicated to National Stock Exchange of India Limited, for placing the same on their websites i.e. National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). For Libas Consumer Products Limited Sd/- Nita Mishra Company Secretary February 13, 2023 Mumbai

LIBAS CONSUMER PRODUCTS LIMITED
CIN: L18101MH2004PLC149489
Regd. Off.: 401, 4th Floor, Cecent Royale, Off New Link Road Lokhanwala Complex, Andheri (West), Mumbai-400053, Phone: +91 22 4976 7404/7396, Website: www.libasdesigns.com, E-Mail: cs@libas.co.in
NOTICE OF POSTAL BALLOT/E-VOTING TO THE MEMBERS
Pursuant to Section 110 read with Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, and No. 17/2020 dated April 13, 2020, in relation to extension of framework "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by Covid-19", and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Regulation 44 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of Postal Ballot seeking consent of the members by voting through electronic mode ("remote e-voting") for items as set out in the Postal Ballot Notice dated December 28, 2022, has been sent by e-mail on Monday, February 13, 2023, to those Members who have registered their e-mail addresses with the RIA or with their Depository Participants (DP) (in respect of shares held in dematerialized form) and made available to the Company by the respective Depositories as on the cut-off date i.e. February 10, 2023. The requirement for sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with under above referred MCA Circulars. The communication of the assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only. The Company is pleased to provide remote e-voting facility to all the members, to enable them to cast their vote electronically through National Securities Depository Limited ("NSDL"). The remote e-voting period commences on Tuesday, February 14, 2023 at 09:00 A.M. (IST) and ends on Wednesday, March 15, 2023 at 5:30 P.M. (IST). The e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Members who have not received email of Postal Ballot Notice may write an email to cs@libas.co.in with subject as "Postal Ballot Notice" and obtain the same. Those members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company, may register their email address by providing the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), (PAN self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@libas.co.in. Those Members holding shares in demat form whose email addresses are not registered with the Company or their DP, may register their email address by providing their DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@libas.co.in. The Notice of Postal Ballot along with instructions for remote e-voting is also available on the Company's website at www.libasdesigns.com, website of the stock exchanges - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of the NSDL at https://evoting.nsdl.com in case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Download section of https://www.evoting.nsdl.com. Members may also write to the Company Secretary at the email ID cs@libas.co.in with subject as "Postal Ballot Notice". The Board of Directors of the Company have appointed M/s. SARK & Associates, Company Secretaries, as Scrutinizer to ensure that the postal ballot process is conducted in a fair and transparent manner. The Result of Postal Ballot will be declared on or before Friday, March 17, 2023 5:00 p.m. and will be placed along with the Scrutinizer's Report on the website of Company (www.libasdesigns.com) and NSDL (https://evoting.nsdl.com) as mentioned above, besides being communicated to National Stock Exchange of India Limited, for placing the same on their websites i.e. National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). For Libas Consumer Products Limited Sd/- Nita Mishra Company Secretary February 13, 2023 Mumbai

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

CIN: L19309MH1983PLC220457
C-32S, 3rd Floor, Antop Warehousing Company Limited, Vidyanagar College Road, Antop Hill, Wadala (East), Mumbai - 400 037. Phone No.022-27750662, Email: kusamelec.ac@rediffmail.com, Website: www.kusamelectrical.com

Statement of Unaudited Standalone Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022 Under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015

Sr. No.	Particulars	(Rs. In Lakhs)					
		For the Quarter ended		For the Nine months ended		For the Year ended	
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2021	31.03.2022	31.03.2022
1	Revenue from operations	174.18	189.75	139.47	530.19	416.40	558.44
2	Other Income	10.73	1.42	1.14	12.90	3.67	121.70
3	Total revenue (1 + 2)	184.91	191.17	140.62	543.09	420.08	680.14
4	Expenses						
	Purchase of stock-in-trade	75.32	115.22	104.24	362.79	288.64	358.98
	Changes in inventories of stock-in-trade	19.05	(16.57)	(24.49)	(82.85)	(43.25)	(41.12)
	Employee benefit expense	36.84	30.43	28.21	96.84	75.58	111.26
	Finance cost	0.13	0.05	0.74	1.18	2.57	3.29
	Depreciation and amortisation expense	1.91	1.91	3.08	5.74	9.22	12.14
	Other expense	46.09	37.67	21.49	108.47	64.49	106.93
	Total expenses	179.13	168.71	133.28	492.16	397.25	551.48
5	Profit/(loss) before exceptional items and tax (3 - 4)	5.78	22.47	7.33	50.93	22.82	128.66
6	Less: Exceptional items	-	-	-	-	-	-
7	Profit/(loss) before tax (5 - 6)	5.78	22.47	7.33	50.93	22.82	128.66
8	Tax expense						
a) Current tax	3.60	7.93	-	18.91	-	33.00	
b) Tax for earlier period	-	-	-	-	-	(2.84)	
c) Deferred tax	(1.49)	(0.84)	0.07	(3.55)	(0.50)	(0.27)	
	Total tax	2.10	7.09	0.07	15.36	(6.50)	29.89
9	Profit/(loss) for the period (7 - 8)	3.68	15.38	7.27	35.57	23.33	98.77
10	Other comprehensive income						
	- Items that will not be reclassified to profit or loss (Net of tax)	0.18	0.18	0.24	0.55	0.73	0.73
	- Items that will be reclassified to profit or loss (Net of tax)	-	-	-	-	-	-
11	Total comprehensive income for the period (9 + 10)	3.86	15.56	7.51	36.12	24.06	99.50
12	Earnings per equity share (EPS) - Basic & Diluted	1.53	6.41	3.03	14.82	9.72	41.15
	*Not annualised	-	-	-	-	-	-

Notes:
1 The results for the quarter & nine months ended 31st December, 2022 are in compliance with IND AS as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
2 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th February 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.
3 Segment information: The Company is engaged in trading of Electrical & Electronic Measuring Instruments only and therefore there are no reportable segments.
4 Provision including those for employee benefits, current & deferred tax and other provisions are made on estimated / proportionate basis and are subject to adjustment at the year end.
5 Previous Period figures have been regrouped wherever necessary.
For KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED Sd/- Chandmal Goliya Whole Time Director DIN-00167842

CUPID TRADES AND FINANCE LTD

Regd. Off.: 1 NORTH SH 52, VEENA MALL, SWEET LAND LAYOUT, OFF W.E. HIGHWAY, NEAR SAIBABA MANDIR, KANDIVALI EAST MUMBAI - 400101. Email ID: info@cupidtrade.com, website: www.cupidtrade.com
CIN: L51900MH1985PLC036665

Extracts of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-12-2022 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2022 (Audited)
1	Total Income from operations (net)	2.92		33.72	65.27
2	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (Before tax, Exceptional and /or Extraordinary Items)	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
5	Total Comprehensive Income for the period [(comprising profit or (loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
6	Equity Share Capital (Face Value RS. 10/- per share)	96.00	96.00	96.00	96.00
7	Earnings per share (Before exceptional items) (of Rs. 10/- each)	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(a) Basic	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(b) Diluted	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
8	Earnings per share (After exceptional items) (of Rs. 10/- each) (not annualised)	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(a) Basic	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(b) Diluted	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)

Note:
1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2022 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Result for the quarter ended on 31st December, 2022 is available on www.bseindia.com and www.cupidtrades.com
2 The above Unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been reviewed by the Audit Committee and taken on record approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2022
3 The above results are in compliance with Indian Accounting Standard (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs
4 Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered necessary to correspond to the figures of current quarter.
By order of the Board For Cupid Trades & Finance Ltd Sd/- Mr. Subhash Kanojia Chief financial officer
Place : Mumbai Date : 13th February 2023

CHECKPOINT TRENDS LIMITED

formerly known as RUBRA MEDICAMENTS LIMITED
Reg. Office: 604, 6th floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme, Mumbai - 400049 | Email ID: rubratd@gmail.com
CIN: L7410MH1991PLC326598 | Website: www.rubramed.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

Sr. No.	Particulars	(₹ In Lakhs)		
		Quarter ended 31-Dec-22 Unaudited	Nine Months ended 31-Dec-22 Unaudited	Quarter ended 31-Dec-21 Unaudited
1	Total Income from Operations	21.14	108.18	43.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	0.13	3.28	-4.08
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.22	3.37	-4.08
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.22	2.58	-4.08
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	0.22	2.58	-4.08
6	Equity Share Capital (Face Value of Re. 10/- each)	546.83	546.83	546.83
7	Earnings Per Share (of Re. 10/- each) (for continuing and discontinued operations)-			
	1. Basic :	0.01	0.05	0.00
	2. Diluted :	0.01	0.05	0.00

Notes:
a The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Board of Directors at its meeting held today.
b The result is provisional and unaudited and subject to change, regrouping and restatement.
c The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

CUPID TRADES AND FINANCE LTD

Regd. Off. : 11 NORTH SH 52, VEENA MALL, SWEET LAND LAYOUT, OFF W.E.HIGHWAY, NEAR SAIBABA MANDIR, KANDIVALI EAST MUMBAI - 400101. Email ID: infocse@cupidtrade.com, website: www.cupidtrade.com
CIN: L51900MH1985PLC036665

Extracts of Statement of UnAudited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2022 (Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		31-12-2022 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2022 (Audited)
1	Total Income from operations (net)	2.92	-	33.72	65.27
2	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (Before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
5	Total Comprehensive Income for the period [(comprising profit or (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	(3.60)	(6.58)	(25.33)	(23.54)
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	96.00	96.00	96.00	96.00
7	Earnings per share (Before exceptional items) (of Rs. 10/- each)	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(a) Basic	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(b) Diluted	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
8	Earnings per share (After exceptional items) (of Rs. 10/- each) (not annualised)	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(a) Basic	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)
	(b) Diluted	(0.38)	(0.69)	(2.64)	(2.45)

Note:
1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2022 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Result for the quarter ended on 31st December, 2022 is available on www.bseindia.com and www.cupidtrades.com
2 The above Unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been reviewed by the Audit Committee and taken on record approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2023
3 The above results are in compliance with Indian Accounting Standard (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs
4 Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered necessary to correspond to the figures of current quarter.

By order of the Board
For Cupid Trades & Finance Ltd
Mr. Subhash Kanajiya
Chief financial officer

Place : Mumbai
Date : 13th February, 2023

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

CAPITAL INDIA
Rediscover Business

CAPITAL INDIA FINANCE LIMITED

Regd. off. : 2nd floor, DLF Centre, Sansad Marg, New Delhi - 110001, P. 011-4954 6000
CIN: L74899DL1994PLC128577, Website: www.capitalindia.com, Email: secretarial@capitalindia.com

Statement of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2022 (Rs. in Lakhs)

Sl.	Particulars	Consolidated			Standalone		
		Quarter Ended		Nine Month Ended	Quarter Ended		Nine Month Ended
		31st Dec 22 (Unaudited)	31st Dec 21 (Unaudited)	31st Dec 22 (Unaudited)	31st Dec 22 (Unaudited)	31st Dec 21 (Unaudited)	31st Dec 22 (Unaudited)
1	Total Income from Operations	16,377.42	14,512.85	49,550.31	4,256.03	3,045.96	12,278.37
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(2,365.86)	(1,323.69)	(6,267.59)	550.45	222.27	1,592.48
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2,365.86)	(1,323.69)	(6,267.59)	550.45	222.27	1,592.48
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2,168.09)	(1,564.50)	(6,314.00)	451.25	159.95	1,206.85
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,168.09)	(1,564.50)	(6,314.00)	451.25	159.95	1,206.85
6	Paid up Equity Share Capital	7,773.43	7,773.43	7,773.43	7,773.43	7,773.43	7,773.43
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	2,216.38	-	-	8,326.91
8	Securities Premium Account	-	-	51,069.02	-	-	42,119.40
9	Net worth	-	-	61,058.82	-	-	58,219.74
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	-	-	76,086.34	-	-	56,004.69
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
12	Debt Equity Ratio	1.25	1.03	1.25	0.96	0.82	0.96
13	Earning per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic :	(1.22)	(0.89)	(3.84)	0.58	0.21	1.55
	2. Diluted :	(1.22)	(0.89)	(3.82)	0.58	0.20	1.54
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA
15	Debt Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA

Notes :-
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 13, 2023.
2. The above is an extract of detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the financial results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on Company's website www.capitalindia.com.

By order of the Board
Capital India Finance Limited
Dr. Harsh Kumar Bhanwala
Executive Chairman
DIN : 06417704

Place: Delhi
Date: February 13, 2023

JHAJJAR POWER LIMITED

(An Aprava Energy Company)

Registered Office: Unit No. T-15 B, Salcon Ras Vilas, 3rd Floor, Plot No. D-1, Saket District Centre, Saket, New Delhi - 110 017. Tel.: +91 11 6612 0700; Fax: +91 11 6612 0777 / 778
Corporate Office: 7th Floor, Fulcrum, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400 099
Tel.: +91 22 6758 8888; Fax: +91 22 6758 8811 / 8833
Website: www.cpgroup.com, www.apraava.com
CIN: U40104DL2008SGC374107



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE-MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

Sr. No.	Particulars	(All amount in Rs. Lakhs, unless otherwise stated)					
		Quarter ended			Half-year ended		
		31 December 2022 Unaudited	30 September 2022 Unaudited	31 December 2021 Audited	31 December 2022 Unaudited	31 December 2021 Unaudited	31 March 2022 Audited
1	Total Income from Operations	1,00,060	1,20,103	87,784	3,14,602	2,69,993	3,45,597
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12,829)	1,689	5,706	(9,988)	15,316	19,186
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12,829)	1,689	(22,324)	(9,988)	(12,714)	(8,844)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(9,616)	288	(16,669)	(8,409)	(9,328)	(6,879)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(9,488)	689	(16,304)	(7,315)	(8,863)	(5,472)
6	Paid up Equity Share Capital	2,000	2,000	2,000	2,000	2,000	2,000
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,116	13,603	8,041	4,116	8,041	11,430
8	Securities Premium Account	15,049	15,049	15,049	15,049	15,049	15,049
9	Net worth	2,38,605	2,48,091	2,42,527	2,38,605	2,42,527	2,45,918
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,94,221	2,27,031	2,02,078	1,94,221	2,02,078	1,97,885
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
12	Debt Equity Ratio	1.03	1.11	0.85	1.03	0.85	0.86
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	(i) Basic	0.41	0.01	0.71	0.36	0.40	(0.29)
	(ii) Diluted	0.41	0.01	0.71	0.36	0.40	(0.29)
14	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
15	Debt Redemption Reserve	4,981	4,981	5,722	4,981	5,722	4,981
16	Debt Service Coverage Ratio	1.09	1.01	1.51	1.04	1.45	1.41
17	Interest Service Coverage Ratio	2.45	2.35	3.95	2.40	3.57	3.47

Notes:
1) The above unaudited results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 13 February 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
2) The financial results have been prepared in accordance with Ind AS as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable and information required to be disclosed in terms of Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") (as amended).
3) The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter and nine-months ended 31 December 2022 filed with BSE Limited ("Stock Exchange") under Regulation 52 of SEBI LODR. The full format of the said Financial Results is available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.apraava.com/investor-and-compliance/investor-and-compliance_jpl.
4) For the other items referred in Regulation 52 (4) of SEBI LODR, pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on the URL www.bseindia.com.

For and on behalf of Board of Directors of
Jhajjar Power Limited

Sd/-
Bhaskar Bhattacharjee
Whole-Time Director
DIN: 08309161

Date: 13 February 2023
Place: Mumbai



ONE 97 COMMUNICATIONS LIMITED

CIN: L72200DL2000PLC108885

Registered Office: First Floor, Devika Tower, Nehru Place, New Delhi 110019, India
Corporate Office: One Skymark, Tower-D, Plot No. H-10B, Sector-9B, Noida, Uttar Pradesh 201304, India
Contact Person: Mr. Amit Khara, Company Secretary and Compliance Officer
Tel.: +91 120 4770770, Fax No.: +91 120 4770771, E-mail: compliance.officer@paytm.com, Website: www.paytm.com

POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF THE EQUITY SHARES OF ONE 97 COMMUNICATIONS LIMITED

This post buy-back public announcement ("Post Buy-back Public Announcement") is being made by One 97 Communications Limited ("Company") in accordance with Regulation 24(v) and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Buy-back of Securities) Regulations, 2018, as amended ("SEBI Buy-back Regulations"). This Post Buy-back Public Announcement should be read in conjunction with the public announcement dated December 14, 2022 (which was published on December 15, 2022) ("Public Announcement"), issued in connection with the Buy-back (as defined below). Unless specifically defined herein, capitalised terms and abbreviations used herein shall have the same meaning as ascribed to them in the Public Announcement.

- THE BUY-BACK**
 - Pursuant to the provisions of: (a) Sections 68, 69 and 70 and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended ("Companies Act") and the applicable rules thereunder, (b) the SEBI Buy-back Regulations, and (c) the Articles of Association of the Company, and pursuant to the resolutions passed by the board of directors of the Company ("Board") at its meeting held on December 13, 2022, the Company has approved the buy-back of its fully paid-up equity shares of face value of ₹ 1 (Rupee One Only) each ("Equity Shares") for an aggregate amount not exceeding ₹ 850,00,00,000 (Rupees Eight Hundred and Fifty Crores Only) ("Maximum Buy-back Size"), representing 6.67% and 6.97% of the total paid-up share capital and free reserves of the Company based on the audited standalone and consolidated financial statements of the Company, respectively, as at March 31, 2022 (being the date of the last audited financial statements of the Company), for a price not exceeding ₹ 610 (Rupees Eight Hundred and Ten Only) per Equity Share ("Maximum Buy-back Price"), payable in cash, from the shareholders of the Company by way of open market purchases through the Stock Exchanges (the process being referred hereinafter as the "Buy-back"). The Maximum Buy-back Size does not include the Transaction Costs.
 - The Buy-back commenced on December 21, 2022. The Buy-back committee, duly constituted and authorized by the Board, at its meeting held on February 13, 2023, approved the closure of the Buy-back with effect from February 13, 2023 and intimated the same to the Stock Exchanges on February 13, 2023. Accordingly, the Buy-back closed on February 13, 2023.
- DETAILS OF THE BUY-BACK**
 - The Company bought back an aggregate of 1,55,66,746 (One Crore Fifty Five Lakh Sixty Six Thousand Seven Hundred and Forty Six Only) Equity Shares, utilizing a total amount of ₹ 849,83,39,982 (Rupees Eight Hundred Forty Nine Crores Eighty Three Lakhs Thirty Nine Thousand Nine Hundred and Eighty Two Only) (excluding the Transaction Costs), which represents approximately 99.98% of the Maximum Buy-back Size. The price at which Equity Shares were bought back was dependent on the price quoted on the Stock Exchanges. The highest price at which the Equity Shares were bought back was ₹ 702.65 (Rupees Seven Hundred Two and Sixty Five Paise Only) per Equity Share while the lowest price was ₹ 480.25 (Rupees Four Hundred Eighty and Twenty Five Paise Only) per Equity Share. The Equity Shares were bought back at a volume weighted average price of ₹ 545.93 (Rupees Five Hundred Forty Five and Ninety Three Paise Only) per Equity Share. These prices, which are rounded off to the nearest paise, are based on the contract notes issued by Axis Capital Limited ("Company's Broker") and exclude the Transaction Costs.
 - The pay-out formalities have been completed as per the settlement mechanism applicable to the respective Stock Exchange. As on February 13, 2023, the Company has extinguished 1,39,21,646 (One Crore Thirty Nine Lakh Twenty One Thousand Six Hundred Forty Six Only) Equity Shares bought back under the Buy-back and is in the process of extinguishing the remaining 16,45,100 (Sixteen Lakh Forty Five Thousand One Hundred Only) Equity Shares bought back.
 - The Equity Shares were bought in the dematerialized segment from the Stock Exchanges. As the Buy-back was conducted by way of open market purchases through the Stock Exchange(s), the identity of the shareholders, if any, from whom Equity Shares exceeding 1% (one percent) of the total Equity Shares were bought in the Buy-back is not known.
- CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN**
 - The capital structure of the Company pre and post the Buy-back, is as follows:

Particulars	Pre Buy-back*	Post Buy-back**
Authorised share capital	INR 1,04,10,66,000 (1,04,10,66,000 Equity Shares of ₹ 1 each)	INR 1,04,10,66,000 (1,04,10,66,000 Equity Shares of ₹ 1 each)
Issued, subscribed and fully paid up share capital	INR 64,93,34,387 (64,93,34,387 Equity Shares of ₹ 1 each)	INR 63,37,67,641 (63,37,67,641 Equity Shares of INR ₹ 1 each)

*As on the date of the Public Announcement

**The Company shall extinguish the balance of 16,45,100 Equity Shares out of the total of 1,55,66,746 Equity Shares bought back. The post Buy-back equity share capital is assuming extinguishment of all Equity Shares bought back by the Company until closure of the Buy-back.


- The shareholding pattern of the Company pre and post the Buy-back, is as follows:

Category of Shareholder	Pre Buy-back*		Post Buy-back**	
	Number of Equity Shares*	% to existing Equity Share Capital	No. of Equity Shares post Buy-back	% to the post Buy-back Equity Share Capital
Promoters and persons acting in Concert	Nil	-	Nil	-
Public	64,93,34,387	100.00	63,37,67,641	100.00
Total	64,93,34,387	100.00	63,37,67,641	100.00

*As on the date of the Board meeting approving the Buy-back i.e. December 13, 2022

**The Company shall extinguish the balance of 16,45,100 Equity Shares out of the total of 1,55,66,746 Equity Shares bought back. The post Buy-back equity share capital is assuming extinguishment of all Equity Shares bought back by the Company until closure of the Buy-back.

- MANAGER TO THE BUY-BACK**



Axis Capital Limited
1st Floor, Axis House, C-2 Wadia International Centre, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 025, Maharashtra, India
Tel: +91 22 4325 2183, Fax: +91 22 4325 3000, E-mail: ocl.buyback@axiscap.in, Contact Person: Mr. Ankit Bhatia

- DIRECTORS' RESPONSIBILITY**

As per Regulation 24(i)(a) of the SEBI Buy-back Regulations, the Board accepts full and final responsibility for the information contained in this Post Buy-back Public Announcement and confirms that the information included herein contains true, factual and material information and does not contain any misleading information.

For and on behalf of the Board of Directors of One 97 Communications Limited

Vijay Shekhar Sharma
Managing Director & Chief Executive Officer
DIN: 00466521

Madhur Deora
Executive Director, President & Group Chief Financial Officer
DIN: 07720350

Amit Khara
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A10827

Place: New Delhi
Date: February 13, 2023

CONCEPT



BHAROSA APNO KA

HDFC Asset Management Company Limited

A Joint Venture with Abrdn Investment Management Limited
CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676
Fax: 022 22821144 • e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option of HDFC Focused 30 Fund and HDFC Capital Builder Value Fund and fixed Thursday, February 16, 2023 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same.

Name of the Scheme(s) / Plan(s) / Option(s)	Net Asset Value ("NAV") as on February 10, 2023 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per Unit)#	Face Value (₹ per unit)
HDFC Focused 30 Fund - IDCW Option	19.756	2.00	10.00
HDFC Focused 30 Fund - IDCW Option - Direct Plan	23.552		
HDFC Capital Builder Value Fund - IDCW Option	26.861	2.25	10.00
HDFC Capital Builder Value Fund - IDCW Option - Direct Plan	31.288		

The amount of distribution per unit will be the lower of the rate mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

The amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record Date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the distribution amount (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (net of applicable stamp duty).

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited
(Investment Manager to HDFC Mutual Fund)